N R AGARWAL INDUSTRIES LTD



August 29, 2023

To, Market Operation-DCS-CRD BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400001

Scrip Code: 516082 NSE symbol: NRAIL

Dear Sir,

To,
Asst. Vice President,
The National Stock Exchange Of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai - 400051

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding book closure intimation and Notice to Shareholders before the dispatch of Notice of Annual General Meeting and Annual Report of the Company, published in the Business Standard and Mumbai Lakshadweep on August 28, 2023 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully, For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

Pooja Daftary Company Secretary & Compliance Officer ACS: A38024

45/B, Shubham Complex, 1st A Main, JP Nagar 3rd Phase, Bengaluru – 560078

GOLD AUCTION NOTICE The borrowers and the public in general are hereby notified that the gold

pledged with respect to the below mentioned loans will be auctioned on account of non-repayment of dues. The Auctions will happen on 15.9.2023 through an online portal https://gold.samil.in

List of Loans (LOS ID)

12000077, 12000080

Persons wishing to participate in the aforementioned auction need to deposit the EMD before participation and should carry valid ID Card and PAN Card. For more information please contact - 1800 419 8000

Sd/- Authorised officer

Rupeek Capital Pvt. Ltd.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Landlord Mr. Satish Arora (Arora Jewellers) and/or his Legal Heirs and/or owner(s)/Landlord of building known as Sukh Bhuvan, situated at 56, 2nd Bhoiwada Lane, Bhuleshwar, Mumbai - 400 002, bearing on C. S. No 2459 of Bhuleshwar Division, Mumbai,

It is hereby informed that Mr. Vijay Anant Shinde is intending to transfer his tenancy rights to Mr.Pankaj Suresh Jain and Mr.Pankaj Suresh Jain is intending to purchase he said tenancy rights of Room No.14, on the 3rd Floor at 56, Sukh Bhuvan, 2nd Bhoiwada Lane, Bhuleshwar, Mumbai - 400 002; more particularly described in the Schedule of Property hereunder written. Both parties intend to execute the Transfer of Tenancy Agreement before the office of the Sub-Registrar of Assurance at Mumbai.

Any person(s) having any claim or rights in respect of being Landlord/Owner(s), by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possessic possession of original title deeds or encumbrances of the building known as Sukt Bhuvan, situated at 56, 2nd Bhoiwada Lane, Bhuleshwar, Mumbai - 400 002 bearing on C.S. No. 2459 of Bhuleshwar Division, Mumbai is hereby requested and required to intimate to the undersigned within Fifteen (15) days from the date of publication of this notice of his/her/their such claim(s) on execution of the Transfer of Tenancy Agreement before the office of Sub-Registrar of Assurance at Mumbai, any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person(s) shall be treated as waived and not binding on us

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of Commercial premises being Room No. 14, admeasuring about 287 sq. ft. (carpet) on the 3rd floor in the said building situated at 56, Sukh Bhavan, 2nd Bhoiwada Lane, Bhuleshwar, Mumbai – 400 002 standing on the land or ground of tenure, together with the messages, tenements, lying, being and situate at said building situated at 56, Sukh Bhavan, 2nd Bhoiwada Lane Bhuleshwar, Mumbai – 400 002 on the Cadastral Survey No. 2459 of Bhuleshwa Division, Mumbai. The building was constructed prior to 1961 and is Assessed by the Assessor and Collector of Municipal Corporation under "C" Ward No CX1203200030000

Date: 29.08.2023, Place: Mumbai

Mr.Vijay Anant Shinde Room No.14, 3rd Floor, 56, Sukh Bhuvan 2nd Bhoiwada Lane, Bhuleshwar, Mumbai - 400 002.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that our clients are negotiating with Ramniklal Premchand Shah HUF presently residing at Flat No. 1402, 14" Floor, Sulsa Apartment, Ratilal R. Thakkar Marg, Off. 254-B. G. Kher Marg Malabar Hill, Mumbai - 400 006 for purchase of Flat No. 1402, 14th Floor of the building Sulsa Premises Co-op. Society Ltd., Ratilal R. Thakkar Marg, Off. 254-B. G. Kher Marg, Malabar Hill, Mumbai - 400 006 and Shar Certificate No. 51 dated 31 January 1982, issued by Sulsa Premises Co operative Society Limited for 5 shares of Rs. 50/- each fully paid up bearing Distinctive Numbers from 251 to 255 (both inclusive), more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Premises"). Any person(s) having any agreement, right, title, claim o interest into or upon the said Premises or any part thereof by way of lease lien, gifts, licence, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise of whatsoever nature are hereby requested to inform the same in writing to the undersigned at the address mentioned below together wit ntary evidence thereof within 14 days from the date of publication hereof failing which the claim or claims if any, of such person or persons wi be considered to have been waived and/or abandoned and the transactio shall be completed without any reference to such claim

THE SCHEDULE OF THE PREMSIES REFERRED TO ABOVE: Flat No. 1402 admeasuring 610 sq. feet carpet area on the 14th Floor, of the building Sulsa Apartment, Ratilal R. Thakkar Marg, Off. 254-B. G. Kher Marg. Malabar Hill, Mumbai - 400 006 under cadastral survey No. 254 of Malaba Cumballa Hill Division, Mumbai and 5 shares of Rs. 50/- each fully paid-up bearing Distinctive Numbers from 251 to 255 (both inclusive) vide Shar Certificate No. 51 dated 31 January 1982 of Sulsa Premises Co-operative

Society Ltd., Mumbai – 400 006. Mumbai

SAMPAT & MEHTA Dated: 29th August 2023. Chartered Accountants B-501/502, 11 Sarvoday, Western Express Highway

Bandra East, Mumbai 400 051

SULABH ENGINEERS AND SERVICES LIMITED CIN: L289

R. K. Singh Marg, Parti Ploth, Apolic Composition (East), Mumbai-400069 India Corporate Office: 17/11, The Mall, Kanpur-208001

Tel.: Registered Office: Tele No- 022-67707822 Fax No. - 022-67707822 Corp Office: Tele No- 0512-2311226, 2319705 Fax No- 0512- 2363774 Website: www.sulabh.org.in

E-mail: sulabheng22@ gmail.com, sulabhi **NOTICE**

Notice is hereby given that 40th Annual General Meeting (AGM) of the members of Sulabh engineers and Services Limited will be held through Video Conferencing ("VC")/Othe Audio-Visual Means("OAVM") on Monday, the 25th September, 2023 at 01.00 p.m. (IST) ithout any physical presence of members., pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR') read with the various Genera Circulars Nos. 20/2020, 20/2021, 02/2022, 10/2022 dated 5 May 2020, 14 December 2021, 5 May 2022 and 28 December 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose nuorum under section 103 of the Companies Act. 2013.

The Annual Report of the Company for the year 2022-2023 including the Financia Statements (Standalone and Consolidated) for the year ended 31st March, 2023 alongwith the Notice of the AGM has been sent through e-maill on 28.08.2023 to all the members of he Company whose email address are registered with the Company/Depository Participant(s) as on 25.08.2023. The aforesaid documents will also be available on the company's website at www.sulabh.org.in and on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com.

thareholders holding shares either in physical form or dematerialized form as on the cut of date i.e.20th September,2023 may cast their vote electronically on the businesses as set forth in the notice through the electronic voting system of CDSL ("remote e-voting"). The oting rights of the shareholder shall be in proportion to the equity shares held by the paid-up equity share capital of the Compa

Pursuant to provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of The Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of the SEBI isting Obligation and Discloser Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Register of the Company shall remain closed from 16th September, 2023 to 25th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. All the members are informed that:-

(a) The cut off date for determining the eligibility of the members to vote by remote e voting oting at the AGM is 20th September 2023.

(b) The remote E-voting shall commence on September 22nd, 2023 at 09:00 a.m. IST and and on September 24th, 2023 at 05:00 p.m. IST. The remote e-voting shall not be allowed

beyond the said date and time.
(c) A person, who has acquired shares and become member of the Company after the ail sending date i.e 28th August, 2023 and holding shares on cut off date i.e. 20th September 2023, may obtain the procedure to login by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However if the person is already registered with CDSL or e voting than he can use his existing login ID/user ID and password for casting the vote

d) Members holding shares in Physical Mode, who have not registered/updated their email addresses with the company, are requested to visit the website of the company's Registrar t www.skylinerta.comclick on email registration and upload required documents the e) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their mail addresses, are requested to register/update their email addresses with depository

articipants with whom they maintain their demat accounts f) The Notice of AGM is available on the Company's website www.sulabh.org.in and or

CDSL website http://www.evoting.india.com;
(g) The procedure of electronic voting is available in the Notice of the 40th Annual Genera eeting as well as in the email sent to the Members and on CDSL website nttp://www.evoting.india.com/. In case of any queries pertaining to e-voting, member can -mail to helpdesk.evoting@cdslindia.com and/or sulabhinvestorcell@gmail.com sulabheng22@gmail.com:

(h) Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instruction for joining the AGM, manner of casting vote through remote ovoting or through e-voting during the AGM.

i)The Annual report along with the Notice is available on the website tps://www.sulabh.org.in/upload/PDF/00000303 ndf Members who are holding shares in physical form or who have not registered their emai addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the

-voting system during the meeting in the manner as provided in the notice of AGM. n case of any queries/grievances, Members can write an email to elpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

Sd/-Rekha Keiriwal

By the order of the Board For Sulabh Engineers and Services Li



DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED
CIN: L74999MH2003PLC141887
Regd. Office: 501, Pujlit Plaza, Palm Beach Road, Sector - 11, Opp. K-Star Hotel, Near CBD Station,
CBD Belapur, Navi Mumbai-400614, Maharashtra
@dhruvconsultancy.in • Website: www.dhruvconsu

Tel • Fax: +91 22 27570710 INTIMATION OF THE 20th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/OVAM The 20th Annual General Meeting (AGM) scheduled to be held on Monday 25th September, 2023 The 20" Annual Centeral Meeting (Adam) screening the lief of montage, 25" September, 2023 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder as amended from time to time read with MCA circular No. 10/2022 dated 28th December, 2022 read together with General Circulars No. 14/2020 No.17/2020, No. 20/2020, No. 02/2021, 02/2022 and 10/2022 & 11/2022 dated 8¹ April, 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021, 5th May 2022 and 28th December, 2022 respectively and other applicable circulars. (hereinafter, collectively referred as the "MCA Circulars" respectively and other applicable circulars, (internating, ordering the processory referred as the work Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/OFD/PCI/B/2023/4 read with Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/ CIR/ P/2021/11 and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated 5th January, 2023, 12th May 2020, 15th January 2021 and 13th May 2022 respectively and other applicable circulars (hereinafter collectively referred as the "SEBI Circulars") to transact the

es as set out in the Notice of the 20th AGM. In compliance with these applicable Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent through email. The same will also be available on the Company's website at www.dhruvconsultancy.in and the Stock Exchange(s) website at www.dhruvconsultancy.in and the Stock Exchanges is BSE Limited at www.dhruvconsultancy.in and het Stock Exchanges is BSE Limited at www.dhruvconsultancy.in and national Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The manner in which the Members can cast their vote by remote volbil) at www.evoling.insoi.com. The mainter in which the members can cast merrode by remote -voting or e-voting during the AGM will be provided in the said Notice of the AGM and in the lewspaper Advertisement to be published after the dispatch of the Notice of the AGM.

ers, who hold shares in physical form and who have not registered their email add the Company are requested to register/update their email ID by providing Folio No., Name o shareholder, share certificate No., PAN, Mobile, bank account details and Nomination in terms o SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD1/P/CIR/2023/17 DATED 16TH March, 2023 failing to do so will result in freezing of the folio of the physical shareholders by RTA. Shareholders are requested to register/update the details by sending duly dilled in Form SR-1, along with proofs to our RTA, Link Intime India Private Limited or by mailing the duly signed copies to their email at rnt.helpdesk@linkintime.co.in. Format of the ISR-1, is available on the RTA's website at www.linkintime.co.in. Members holding shares in dematerialized form may update their email address

This Notice is issued for the information of the Shareholders of the Company in compliance with the

By Order of the Board of Directors For DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED

Date: August 28, 2023

Tanvi T. Auti Managing Director DIN: 07618878

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

THIS IS TO INFORM TO ALL THE CONCERNED THAT THIS PUBLIC NOTICE is hereby given to all the general Public at large that my clients Mr. Mehul Pithawala intend to enter as Partner of Partnership Firm M/s. Balaji Construction having its office at Vasant Plaza 103 Opp. Natraj Market, Station Road, Malad (West), Mumbai-400064 and resent Partners Mr. Yampalla Venkat Reddy and Mr. Hillary Lobo and further intends to undertake development, undertaken by the said Partnership Firm as developers, with the above mentioned Partners, its representatives of Firm and having all right title and interest unto all tha roperties to which Partnership Firm is entitled.

NOTICE is hereby given that any person or persons having or claiming any right, title or interest, claim (statutory or otherwise howsoever) in owards or in respect of the said Partnership Firm, Partners and it's roperty or any part thereof in any manner whatsoever including by way of any allotment, possession, use, encumbrance, inheritance, bequest egacy, succession, survivorship, will, power of appointment executorship, administrator, receiver, grant, release, relinquishment agreement, undertaking, arrangement, sale, transfer, exchange onveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, fiduciar relationship / capacity, beneficiary, lease, sub lease, tenancy, sub tenancy, leave and license, holding over, settlement, dissolution, partnership, joint venture, inheritance, lien, claim, demand, right ncluding preemptive rights, acquisition, requisition, joint venture easement, right of prescription, power of attorney, declaration undertaking, notice, indemnity, damages, liquidated damages, guarantee, surety, any adverse right, title interest or claim of any nature vhatsoever and/or dispute, suit, proceedings, arbitral proceedings decree, order, judgement of any court, authority, tribunal, restrictive eovenants, consent, permission, no objection, order or injunction attachment, acquisition, requisition, lis pendens, part performance of any other right, title, interest, claim or demand of whatsoever nature, are nereby required to make the same known in writing along with locumentary proof of claim to the undersigned at my office at Adv. Mr Shivaii P. Yadav, Office No. 15 E & F, 1st Floor, Old Oriental Bldg., 65 M.G.Road, Opp. HSBC Bank, Hutatma Chowk, Fort, Mumbai-400 001 within a period of 07 days from the date hereof failing which all claims and/or demands, if any to the said partnership firm will be deemed to have been waived and / or abandoned or given up or not existing and thereafter it shall be at the option of my clients to close the investigation negotiations without reference to such claim, if any.

Henceforth any person or persons, investors, body corporate or entity dealing with the above said Partnership firm should do at their own risk cost and consequences, then in that event the same shall not be binding on my client and the same shall be considered null and void and my clients shall not be responsible for any such transaction and liable for any

Dated This 29th Day Of August, 2023

Mr. Shivaji P. Yadav Advocate High Court Office No.15E & F. 1st Floor,

Old Oriental Bldg., 65, M. G. Road, Opp. HSBC Bank, Above Apsara, Pen Mart, Hutatma Chowk, Fort, Mumbai 400 001; Cont: 9819771172 Em: advocate.shivaji@gmail.com



AXIS FINANCE LIMITED

AXIS FINANCE

Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 025

POSSESSION NOTICE (For Immovable Property) APPENDIX IV

[See Rule 8(1)]

[As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the Authorized Officer of the Axis Finance Limited (AFL), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with the Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 12th June, 2023 calling upon the Borrower(s) / Guarantor(s) Mortgagor(s) (1) SAHEB JAGANNATH SINGH (2) MANPREET KAUR both residing at 302, A-Wing, 3rd Floor, Pearl Apts 3rd Cross Lane Lokhandwala Complex Andheri West, Mumbai, Maharashtra -400053 who have mortgaged the property more particularly described hereunder to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,80,05,857 (Rupees One Crore Eighty Lakh Five Thousand Eight Hundred Fifty-Seven Only) due as on 10th June,2023 with further interest at the contractual rate thereon till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) Mortgagor(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 23rd day of August of the year 2023

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Axis Finance Limited for an amount of Rs. 1.83,21,319 (Rupees One Crore **Eighty Three Lakh Twenty One Thousand Three Hundred Nineteen** Only) due as on 21st August 23 and further interest thereon at the contractual rates together with costs, charges, etc. of Axis Finance Ltd until the full payment or realization in full.

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) attention is invited to provisions of sub section (8) & sub section (13) of section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Property details -

All that Piece and Parcel of bearing Flat No. 2204, on the 22nd Floor, admeasuring 708 Sq. Ft. Carpet area equivalent to 850 Sq. Ft. Built-Up area, in the building namely "Versova Andheri Tapsya" all that piece and parcel of Cluster Plot No. AD-21, RSC-21, CTS No.1374/B (Part), Survey No. 120 (Pt.), Village-Versova, Taluka-Andheri & District-Mumbai, Maharashtra – 400053.

Authorized Officer sd/-



PURCHASE OF LAND (EOI)

Central Bank of India intends to purchase land for office use in Nav Mumbai. For details refer our website www.centralbankofindia.co.in

Last date of submission is 16/09/2023

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE that We THE PUBLIC AT LARGE that We, Jagdish Vardaraj Nadar and Christy Jagdish Nadar have agreed to purchase and acquire Flat No. 5, Plot 86, Sukh Sadan, Jain Society, Sion West, Mumbai- 400022, more particularly described in the schedul ereunder written from

NINA VINOD MALKANI SUDHIR LALL SADARANGANI and 3. GITA SUNIL MANSUKHANI

All persons having any claim right, title and interest in respect of property described in schedule nereunder written by the way of sale exchange, mortgage, gift, trust charge, maintenance, inheritance ion, lease, lien or otherwi of whatsoever nature are hereb equested to make the same know in the writing to us residing at 3 Ground Floor, Plot-86, Sukh Sadan CHS Abbinandswami Jair Mandir Marg, Road No. 25, Jain Society, Sion, Mumbai- 400022, within 14 days from the date hereof, failing which, the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or giver up and the same shall not be

The Schedule above referred to: Shell Flat No. 5, Plot 86, Sukh Sadan, Jain Society, Sion West Mumbai- 400022 admeasuring 53.14 Sa mtrs on the Ground Floor in the building known as "Sukh Sadan" lying and being situated at Road No. 25, Abhinandanswami Jain Mandir Marg, Sion, Mumbal- 400022 in Registration District of Mumba bearing cadastral survey number 86/6 SION DIVISION.

Mumbai dated 29th August 2023.

Sd/-We, Jagdish Vardaraj Nadar & Christy Jagdish Nadar

PUBLIC NOTICE FOR SALE OF RESIDENTIAL FLAT

Notice is hereby given to the Public in general is hereby informed that 1) Mr amadhan Mahadeo Jalgaonkar 2) Mrs Supriya Samadhan Jalgaokar and 3) Mr Barish Samadhan Jalgaonkar, resident a Flat No. 237, 2nd Floor, Building No. 15 o "B" Adarsh Nagar CHSL, situated at Adarsh Nagar Worli, Mumbai 400030, have ourchased the said Flat by registered Agreement of Sale dated 19.08.2023 executed between 1) Mr. Priya Pramod Pai Mrs. Rupa Ganesh Mallya and 3) Ms lamrata Manohar Bhandarkar as the Transferors, 1) Mr. Samadhan Mahadec Jalgaonkar, 2) Mrs. Supriya Samadhar Jalgaonkarand 3) Mr. Barish Samadhan Jalgaonkaras the Transferees and Mr. Manohar Ganesh Bhandarkar as the Confirming Party. And Ms. Namrata Manoha Bhandarkar is legal heir and only child of deceased Navana Manohar Bhandarka mother of Ms. Namrata).

On behalf of the client 1) Mr. Samadhar Mahadeo Jalgaonkar, 2) Mrs. Supriya Samadhan Jalgaonkar and 3) Mr. Baris Samadhan Jalgaonkar, the undersigned advocate hereby invites claims or objections f any, persons having any right, title, claim erest in the said Flat, by way of sale inheritance, possession, succession, mortgage lien, lease gift or otherwise however in respect to the said Flat, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 10 ays from the date of publication of th notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the propert Place : Mumbai

Date: 29.08.2023

Kiran Jadhay Advocate, High Court Flat No. – 6, 1st Floor, Rupal Apartment No. 1, Rupal Co-operative Housing Society Limited 98 Dada Saheb Phalke Road Dadar (E), Mumbai 400014

FORM NO. INC-26 Before the Regional Director Western Region (WR), Mumbai, Maharashtra.

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and Clause (a) of sub-rule (5) of rule 30 of Companies (Incorporation) Rules

In the matter of SCHUTZ INDIA PRIVATE LIMITED having its registered office at 1011, kanakia Wallstreet, Chakala Andheri East, Mumbai 400059, Maharashtra, India. [CIN: U51909MH2017PTC298547]

Notice is hereby given to the General Public that the Company to make application to the Regional Director (RD), Western Region (WR) Mumbai under section 13 of the Companies Act, 2013 and Clause (a) o sub-rule (5) of rule 30 of Companies (Incorporation) Rules, 2014 seeking confirmation of alteration of Clause 2 of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting held on 30 th June, 2023 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of

Gujarat".
Any person whose interest is likely to be affected by the proposed change
of the registered office of the Company may deliver his/her objections
either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint
form or cause to be delivered or send by registered post supported by an orm or cause to be delivered or send by registered post supported by ar affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director (RD), Western Region (WR), having office at Everest 5 th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002, Maharashtra vithin fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address ment

1011, kanakia Wallstreet, Chakala Andheri East, Mumbai - 400059, Maharashtra, India
FOR AND ON BEHALF OF

N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

Corporate Identification Number: L22210MH1993PLC133365
Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 | Tel: 67317500/ Fax: 2673 0227/2673 6953

Email: admin@nrail.com | Website: www.nrail.com

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO

30TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the

Company will be held on Thursday, September 28, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business

set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The

AGM will be held without the physical presence of the Shareholders at a commor

venue. This is in compliance with the General Circular dated May 5, 2020 read with

General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and subsequent circulars issued in

this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to

as 'MCA Circulars') Circulars dated 12th May, 2020, January 15, 2021, May 13th, 2022

and January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI

Circulars") and relevant provisions of the Companies Act. 2013 and Securities and

Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and

attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted

for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act,

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 is

being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are

registered with the Company/ Depository Participants in accordance with the

aforesaid MCA circulars and said SEBI Circulars. The Notice of the AGM and Annual

Report will also be available on the website of the Company at <u>www.nrail.com</u> and

vebsites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at

www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of

Members holding shares in physical form and who have not registered their email

ids/bank account details, are requested to visit https://linkintime.co.in/emailreg/

email register.html portal of Link Intime India Pvt Ltd., Registrar & Share Transfer

Agent of the Company register their email ids/bank account details, in order to receive

a copy of AGM notice, Annual Report and login details for remote voting/e-voting

through email and those who holding shares in demat form are requested to contact

their respective Depository Participant (DP) for the aforesaid purpose and follow the

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to

nable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM

by electronic means, using remote e-voting system (e-voting from e place other than

venue of the AGM) as well as e-voting during 'the proceeding of the AGM (collectively

referred as e-voting"). The Company has engaged the services of National Securities

Depository Limited, for providing the e-voting facility to the Shareholders. The

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act,

Updation of PAN and other details. As required under SEBI Circulars dated November

3, 2021 and December 14, 2021, the Company has sent individual letters to all the

lembers holding shares of the Company in physical form for furnishing their PAN,

KYC and Nomination details. Members holding shares of the Company in physica

instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

National Depositories Services Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

Regulations, 2015.

process advised by DP.

Place: Mumbai

Dated: August 28, 2023

SCHUTZ INDIA PRIVATE LIMITED

Date: 29/08/2023

ANAND DAYAL DIRECTOR

TENDER FOR PROJECT MANAGEMENT CONSULTANT

GMR Goa International Airport imited (GGIAL) invites proposals for "Project Management Consultant for ~8 MPPA expansion" at Manohar International Airport, Mopa, Pernem Taluka, Goa. mopa, Pernern Tatuka, Goa. Interested bidders may please refer www.gmrgroup.in/goa for complete details and all further updates. The last date for submission of Proposals is 12th September 2023.

MANOHAR INTERNATIONAL AIRPORT, GOA R GOA INTERNATIONAL AIRPORT LIMITEI Mopa, Pernem Taluka, Goa 403512 E-mail: purchase.ggial@gmrgroup.in

<u>PUBLIC NOTICE</u> NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL CONCERNED SHRI PARESH PRATAP PATADIA, who is Claiming Ownership Rights Concerning Residential Flat bearing No. 04, Building No. 02, having Area of 57.43 Square Meters Built Up Area on the Ground Floor of the Building known as Building No. 02 of Laxmi Estate Co. operative Housing Society Limited, Plot C.T.S. No. 104, Revenue Village Gundavali, at Varma Nagar, Old Nagardas Road / Dr. S. Radhakrishnar Road, Andheri (East), Mumbai – 400 069, within the Limit of Revenue Village Gundavali, Taluka Andheri, Mumba Suburban District and Holder o Corresponding Benefits of Membership of the Society and Incidental 5 (Five Shares, bearing Distinctive Nos. From 186 to 190 (Both Inclusive), Embodie Transfer Process by the Society SHRI PARESH PRATAP PATADIA

Claiming Ownership Rights based o

nstrument Titled as Sale Deed Date 16th April, 2021, Duly Registered Under Serial No. BDR-9/ 4858/ 2021 having Acquired the same from Predecessor-in-Title (1) MRS DHARTEE KISHOR RAVAL and (2 MR. PARTH KISHOR RAVAL, who i turn having Purchased Captioned Premises From SHRI JASWAN RAJMAL SANGHVI, Pursuant to Duly Registered Instrument of Sale and Transfer Dated 26th March, 2014 Registered Under Serial No. BDR 16/2824/2014 ON 21st March, 2014 and based on Documentary Evidence said SHRI JASWANT RAJMAL SANGHVI Acquired/ Purchased the Captioned Flat From Previous Owner SHRI HASMUKH RAJMAL SANGHVI, For Valuable Monetary Consideration of Rs. 3,75,000=00 as Recorded at Transfer Form dated 18th anuary, 1990 and SHRI HASMUKH RAJMAL SANGHVI, Purchased the same From Promoter Member SHRIR.
ANANTHA KRISHNAN (Promoter Member of the Society), Pursuant to Agreement Made at Bombay Dated Agreement Made at 12th February, 1984, based on Membership Records and Share Certificate Endorsement said SHRI R. ANANTHA KRISHNAN appears to be

That as Per Representation SHRI PARESH PRATAP PATADIA is ar Absolute Sole Owner of the Premis in question and Holding Chair Agreements SAVE AND EXCEPT Society's Allotment Letter in favour o Society's Allotment Letter in Tayour of the Promoter Member and Propei Agreement between HASMUKH RAJMAL SANGHVI and SHRI JASWANT RAJMAL SANGHVI. However Holding Custody of Shar Certificate Transferred by the Society and Remaining Chain Documents.
That said Present Owner SHRI
PARESH PRATAP PATADIA Intent to

and Negotiating For Sale and Transfer of the Captioned Premises with benefits Incidental to 5 (Five) Share and Membership of the Society.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or Legitimate Claimant (s) having any Objection against Intended Sale by the Present Owners to My Client (s) against Monetary

Consideration, with the Consent and Confirmation of the Society of any nature whatsoever by way of Sale, Gift, Lease, Mortgage, Charge, Exchange Lease, Tenancy, Leave and License o any Claim or any Civil or Criminal Litigations or Recovery Proceedings or any Government Dues should Intimate the Undersigned with Prope and Legitimate Documentary Evidences at the Address Recorded hereunder, within 14 Days From the Date of Publication hereof, Failing my closed from Friday, September 22, 2023 to Thursday, September 28, 2023 (both Client (s) will Proceed Further in the matter of Executing and Registering Agreement For Sale, Followed of Sale Deed and Obtaining Vacant Possession of the Captioned Premi and Chain Agreement (s), with Sale and Transfer N.O.C. of the Society form are requested to go through the requirements hosted on the website of the Company https://nrail.com/shareholders_information.html furnish the requisite and will Presume that any Such Legitimate Claim (s) IF ANY has been By order of the Board, For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED Waived and/or Abandoned

Dated 29th day of August, 2023. Sd/-MRS. FALGUNIA. PATEL. ADVOCATE

SD/-

Pooia Daftary

Company Secretary & Compliance Officer

Office Address: 3/A, Ground Floor Sumangal Apartment, Vallabhbhai Road Vile-Parle (West), Mumbai – 400 056

PROCTER & GAMBLE HYGIENE AND HEALTH CARE LIMITED

Registered Office: P&G Plaza Cardinal Gracias Road, Chakala Andheri (E), Mumbai 400 099 Phone: (91 - 22) 2826 6000, Fax: (91 - 22) 2826 7337, CIN: L24239MH1964PLC012971, Website: in.pg.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30th JUNE 2023

	(1)					
		(1)	(2)	(3)	(4)	(5)
			Preceding	Corresponding		
	Particulars	Three Months	Three Months	Three Months	Year	Year
		Ended	Ended	Ended	Ended	Ended
		30 th June	31 st March	30 th June	30 th June	30 th June
		2023	2023	2022	2023	2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	85 253	88 309	77 638	3 91 790	3 90 092
2	Net profit for the period (before tax					
	and exceptional items)	20 658	14 556	5 770	83 947	79 014
3	Net profit for the period (before tax,					
	after exceptional items)	20 658	14 556	5 770	83 947	79 014
4	Net profit for the period after tax	15 124	16 502	4 255	67 814	57 575
5	Total Comprehensive income for the					
	period [Comprising Profit for the					
	period (after tax) and other					
	Comprehensive Income (after tax)]	14 383	16 879	4 317	67 066	58 121
6	Equity share capital					
	(Face Value ₹ 10 per equity share)	3 246	3 246	3 246	3 246	3 246
7	Other Equity				91 357	70 511
8	Earnings per Share (Face value of					
	₹ 10 per equity share) (not annualised) :					
	a) Basic	46.59	50.84	13.11	208.91	177.37
	b) Diluted	46.59	50.84	13.11	208.91	177.37

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (in.pg.com)

> For and on behalf of the Board of Directors of Procter & Gamble Hygiene and Health Care Limited

> > LV Vaidyanathan **Managing Director**

Date: 28th August, 2023 Place: Mumbai

Company Secretary

Date: 23rd August 2023 Place: Mumbai

Axis Finance Ltd.

Place: Mumbai

Date: August 28, 2023

Please visit us at our website in.pg.com

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. पोपटलाल रामजी गाल दुकान क्र.११ चे मालक व सदस्य यांच्या नावे हस्तांतरीत दुकान क्र.११, तळमजल एंव्हरशाईन-२ को-ऑप.हौ.सो.लि.चे अनुक्रमांक ७२१ ते ७२५ (दोन्हीसह) घरक धारव रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे **मुळ भागप्रमाणपत्र क्र.२०** हरवले आहे. याबाबत पोलीस प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे. जर कोणा व्यक्तीस हरवलेले सदर मुळ भागप्रमाणपत्रचा ताबा असल्यास किंवा याबाबत दावा असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** मुळ भागप्रमाणपत्र हरविलेकरिता खाली नमुद प्रमाणे विकलाकडे आणि वर नमद केलेल्या पत्त्यावर सदर सोसायटीकडे कळवावे. अन्यथा असे दावा त्याग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल. तद्नंतर उप-विधीनुसार सोसायटीकडून दुय्या भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

दिनांक: २९.०८.२०२३

वकील सोनल कोठारी

धाकटा मुलगा श्री. चेतन बाबुराव झगडे हे

या नोटीशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले **के. श्री. बाबुराव शंकरराव**

झगडे यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबध

त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदा-

आहेत. ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्य

आत मला कार्यालय : ६१२/बी २०, अनिता सोसायटी

सेक्टर ६, आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली

पश्चिम, मुंबई-४०००६७ या पत्त्यावर त्यांनी आपल्या

मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या

कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत अन्यथ

दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे

असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमूत

मिळकतीच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले कै. श्री

बाबुराव शंकरराव झगडे यांचे भाग व हितसंबध श्री. नितीन बाबुराव झगडे यांच्या नावे हस्तांतरीत कर्ण्यास संस्थेस / संबंधित अधिकाऱ्यास मोकळीक

मिळकतीचा तपशिल

(पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३०

चौ.मी. बिल्ट अप, गांवः कांदिवली, तालुक बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री, नितेश दि.आचरेकर

Leena Yezhuvath

Company Secretary

विकल

गकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात

१, लि-मिडास, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४ संपर्क: ९८२०३००११६ / advsonalkothari12@gmail.com]

अशिलाच्या हातुन हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी नोंदवली आहे. तक्रार

सापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस, भाजेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मल लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २० अनिता सोसायटी. सेक्टर ६. आरएससी रोड–५२ चारकोप, कांदिवली पश्चिम, मंबई – ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यर्था तसा कोणचाही . हेणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माडे अशिलांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हम. नं. बी-७, चारकोप (१) समाध

श्री. नितेश दि.आचरेकर विकल

देणगीच्या रकमेशिवाय संस्था कामगारांकडून काहीही घेत नाही. संस्थेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही

मंबई : भारतीय रेलवे माल गोढाम थमिक संघ कामगारांच्या हक्क आणि हक्कासाठी लढत आहे, मात्र संघटनेच्या नावाखाली काही लोक पैशाच्या लालसेपोटी संघटनेची बदनामी करत आहेत, हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशी माहिती भारतीय रेलवे माल गोदाम शमि क संघचे महाराष्ट्र सचिव संतोष थोरात यांनी दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना संतोष थोरात म्हणाले की, संस्था दरमहा केवळ पाच रूपये देणगी व्यतिरिक्त काम गारांकडून अतिरिक्त रक्कम घेत नाही.

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की माझे अशील **श्री. अनिल कुमार सुराना,** प्रौढ, भारर्त नागरिक, वय ६२ वर्षे, र/ठि.: २५७-ए, १२वी स्ट्री फेज-२, वेल्लोरे, साथवाचारी, तामिळनाड-६३२००९ प्र<mark>मिला आनंद सुराना</mark> यांचे भाऊ आहेत. सदर प्र<mark>मिला</mark> **आनंद सुराना** याँचे १०.०३.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती स्वर्गीय श्री. **आनंद एस. सुराना** यांचे 0७.0४.२0१६ रोजी निधन झाले. सदर प्रमिला व आनंद सुराना हे फ्लॅट क्र.ए/२०४, २रा मजला, त्रिशाल को-ऑप.हौ.सो.लि., ६० फीट रोड, भाईंदर पश्चिम ठाणे-४०११०१ या जागेचे दिनांक ०२.१२.२०१० रोजीचे बोषणा करारनामात नोंद प्रमाणे दिनांक २८.०२.२०१।

माझ्याकडे टीएनएन७-०९८८७/२०१० असलेले नों घोषणा करारनामा आहे. सन २०२१ पासन सदर फलॅट माझ्या अशिलाच्या ताब्यात आहे. सदर प्रमिला व भानंद यांनी माझ्या अशिलाच्या नावे ०८.०६.२००^५ गोजी नामांकन केले होते. त्यांचे कोणतेही मूल नाई म्हणून माझे अशील हे सदर प्रमिला व आनंद सुरान यांचे कायदेशीर वारसदार आहेत. म्हणून माझ्या अशिलांन फ्लॅट क्र.ए/२०४, २रा मजला, त्रिशाला को-ऑप हौ.सो.लि., ६० फीट रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे-४०११०१ ही जागा त्यांच्या नावे हस्तांतर करण्याची

जर कोणा व्यक्तीस <mark>श्री. अनिल कुमार सुराना</mark> यांचे ना ालमत्ता हस्तांतरणास आक्षेप असल्यास त्यांनी खार्ल नमद केलेल्या पत्त्यावर माझ्याकडे त्वरीत कागदोपर्त्र राव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत . संपर्क करावा. अन्यथा असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि पढील कायदेशी यवहार पुर्ण करण्यासाठी स्पष्ट अधिकार प्रमाणपत्र दिले

वकील स्वाती लाडे गोटपगा (मुंबई उच्च न्यायालय) कार्यालय: डॉ. लेलेवाडी, ॲन्थोनी लुईस चाळ, मरोव गाईपलाईन, अंधेरी (पु.), मुंबई-४०००५९.

संस्था मर्या., सेव्हें नं ११२, प्लॉट नं ८६, निव्हें वक्रधर नगर, नालासोपारा (प्), ता. वसई जि गलघर ४०१ २०३ या संस्थेकडे सभासदासाट आणि सदनिका क्र. ए/२०३ हस्तांतर करण्याकरीता अर्ज केला आहे कारण सदर सदनिकेचे मालक आणि सदर संस्थेचे सभास श्री. प्रकाश गुरूलिंगअप्पा हेराली जे माइ अशिलांचे संख्खे थोरले भांऊ होते आणि विनाविवाह मयत झाले आहेत त्यांनी माई सदर सदनिकेसाठी नामनिर्देश अशिलाला करून ठ्रेवले आहे. तरी माझे अशिलाल सभासद देण्याबद्दल किंवा सदनिका क्र. ए/२० इस्तांतर करण्यांबद्दल कुठल्याही व्यक्तीच कुठ्ल्याही प्रकारचा दावा, तकार किंवा आपर्त् असेल तर त्यांनी खालील सही करण यांच्याकडे खालील पत्यावर सदर सूचना प्रसिध कागदपत्रांसोबत आपला दावा दाखल कराव

कील, मुंबई उच्च न्यायालय नगर, नालासोपारा (प),

माल गोढाम कामगार संघटना सरू आहे. आता कामगारांना न्याय मिळण्याची वेळ आली असून, काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कामगार त्यांचे मनसूबे

संतोष थोरात म्हणाले की, जेव्हा जेव्हा कामगार कोणत्याही म ोठ्या कार्यक्रमाचा किंवा संरथेचा कार्यक्रम आयोजित करतात मोठ्या रकमेची गरज तेव्हा असते, ज्यासाठी संरथेचे लोक आपापसात आणखी काही रक्कम देउञ्न योगदान देतात. कामगार संघटना पूर्ण प्रामाणिकपणे

PUBLIC NOTICE

no: 596 to 600 of flat no.23 Building no 4, Satya Sonal CHSL., Jay Prakash Nagar, Road No. 2, Goregaon (E), Mumbai - 400063 in the name of SUDHIR MADHUKAR DIXIT have had been reported lost/misplaced and the holders of the said shares has applied to the said society to issue of duplicate share certificate. Any person having any claim may lodge thei objection to the issue of duplicate share certificate within period of 15 days from the publication of this notice.

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांकःएल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५ **नोंदणीकृत कार्यालय**: ५०२–ए/५०१–बी, फॉरच्युन टेरेस, ५वा मजला, सिटी मॉलच्या समोर

न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. | दुर.:६७३१७५०० | फॅक्स:२६७३०२२७ | २६७३६९५३ | ई-मेल:admin@nrail.com | वेबसाईट:www.nrail.com ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना

(एजीएम) **गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा.** एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि त्यानंतरचे वितरीत परिपत्रक, नविनतम १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रक दि.१२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१, दि.१३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) अधिनियम २०१५ नुसार सभा घेतली जाईल.

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत नम्द आहे आणि व्हीसी/ ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३

सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानसार विद्यत स्वरूपात पाठविले जातील. एजीएम सचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.nrail.com</u> व बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या आणि ज्यांचे ई-मेल व बँक खाते तपशील नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल/बँक खाते तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.चे पोर्टल https://linkintime.co.in/ emailreg/email register.html वर भेट द्यावे आणि एजीएम सूचना, वार्षिक अहवालाची प्रत प्राप्त करावी आणि ई-वोटिंग/रिमोट ई-वोटिंगकरिता तपशील प्राप्त करावे आणि डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी डीपीद्वारे सल्ल्यानुसार प्रक्रियेचे पालन करावे आणि उपरोक्त उद्देशाकरिता संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्क करावा.

कंपनीने एजीएममध्ये मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग प्रणाली (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन ई-वोटिंग) तसेच एजीएमच्या प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) स्वरुपात त्यांचे मत देण्यासाठी

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व इतर लागू तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते सोमवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील.

दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ आणि १४ डिसेंबर, २०२१ च्या सेबी परिपत्रकांतर्गत आवश्यकतेनुसार पॅन आणि इतर तपशीलांचे अद्ययावतीकरण, कंपनीने त्यांचे पॅन, घधउ आणि नामांकन तपशील सादर करण्यासाठी वास्तविक स्वरूपात कंपनीचे शेअर्स धारक सर्व सदस्यांन वैयक्तिक पत्रे पाठवली आहेत. कंपनीचे शेअर्स वास्तविक स्वरूपात धारण करणारया सदस्यांनी क्रंपनीच्या <u>https://nrail.com/shareholders_information.html</u> या वेबसाइटवर होस्ट केलेल्या आवश्यकतांचे पालन करून आवश्यक तपशील साटर करण्याची विनंती केली जाते

मंडळाच्या आदेशान्वये एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

दिनांक: २८ ऑगस्ट, २०२३

पूजा दफ्तरी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, ठाकूर आर्केड, रेल्वे स्टेशन समोर, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर.

जंगम/स्थावर मालमत्तेच्या लिलाव व विक्रीकरिता जाहीर सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता प्रतिभ् कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारल्या आहेत, ज्याचा **वास्तविकताबा विवा होम फायनान्स लिमिटेड**□(प्रतिभुत कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने घेतल आहे. <mark>जसे आहे तसे आणि जसे आहे तसे आणि जे काही आहे या तत्त्वावर</mark> खाली नमूद केल्याप्रमाणे मालमत्तांच्या विरूद्ध सुरक्षित कर्जदाराकडून देय रक्कम वसूल करण्यासाठी विक्री केली जाईल खाली नमूद केल्याप्रमाणे कर्जदार आणि जामीनदार, मालमत्तेसाठी राखीव किंमत देखील खाली नमूद केली आहे.

ч	ઝા.	कजदार/जामिनदाराच	कलम (३(१) अन्वय सूचना	मालमत्त्व वणम	आरादात मूल्य
	क्र.	नाव	वितरण तारीख/कलम १३(२)		(रु. लाख)
न			सूचना वितरण तारखेला		
η			थकवाकी		
Б	१	श्री. मुकेश डी. सिंग	३०.०९.२०१८	फ्लॅट क्र.५, १ला मजला, क्षेत्रफळ २६८ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), नरेंद्र	8.00
5	-	श्रीमती संध्या सुरेश	रु.६,६०,३७२/-	अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, गाव सालवड, शिवाजी नगर, भोईसर पश्चिम,	
/		शिंदे	, , , , , , , , , , , , , , , , , , ,	ता. व जि. पालघर-४०९५०४.	
/	2	श्री. राजेंद्र एम. जैन व	१३.१०.२०१८	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ ३८८.२५ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र)	१३.00
ੂ ਬ		श्रीमती रशिला जैन	হ.२०,१०,०८७/ -	(३६.०८ चौ.मी.), इमारत क्र.८, विंग-डी, सत्गुरू म्हणून ज्ञात टाईप	
7				ए१, अमृत रेसिडेन्सी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, गांव सारावली, भोईसर	
				पश्चिम, ता. व जि. पालघर-४०१५०१.	
_	Ą	श्री. प्रविण कानजी	३०.०१.२०२१	फ्लॅट क्र.७०६, ७वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ ६२३ चौ.फु. (बिल्टअप	११.00
Ŧ		वैद व श्रीमती रमिला	रु.१९,१५,९७७/-	क्षेत्र), स्वयंभु श्री सिद्धीविनायक रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, मुळगाव	
त		प्रविण वैद	20 20 30	बदुक, सम्युअल्स मॉलजवळ, खोपोली, तालुका खालापुर, जि. रायगड-	
Т		,		880808.	
Π	γ	श्री. प्रविण कानजी	30.08.2028	फ्लॅट क्र.७०७, ७वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ ६२३ चौ.फु. (बिल्टअप	११.00
1		वैद व श्रीमती रमिला	इ.१८,९६,०७५ /-	क्षेत्र), स्वयंभ् श्री सिद्धीविनायक रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, मुळगाव	80.50
1		प्रविण वैद	250,500,700,000,000,000	बुद्रक, सम्युअल्स मॉलजवळ, खोपोली, तालुका खालापुर, जि. रायगड-	
п		54-91V N. C. SCC.5		880808.	
गि	4	श्री. बाजीर सिंग व	०८.०६.२०२२	पलॅट क्र.२०२, २रा मजला, बी गि, इमारत क्र.५, टाईप बी, ईएसजी	१५.00
1		श्री. कुंदल सिंग	रु.१५,७८,५७४/-	संकुल, गाव अंखर, पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ, म्हसकळ फाटा, कल्याण	
त			00 N/ N/	गोवेळी रोड, टिटवाळा पुर्व, तालुका कल्याण, ठाणे-४२१६०५.	
55.	ξ	श्री. विकास कुमार	0६.0२.२0२३	पलॅट क्र.ए/१०३, १ला मजला, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, भालचंद्र नगर,	22.00
₹		मोंडल व श्रीमती पुजा	रु.२१,५२,३८२/ -	आर के हॉटेल, विरार पुर्व, जिल्हा पालघर-४०९३०५.	
Ţ		विकास मोंडल	70 70 70	50 500 Shake of S	
ST I	b	श्री. प्रविण भोईर व	०८.०७.२०२१	पलॅट क्र.२०२, २रा मजला, क्षेत्रफळ ५८८ चौ.फु., श्री गणेश कृपा	१४.00
)1		श्रीमती अश्लेशा भोईर	ক. १७,८२,७७६/-	अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन जुना सर्व्हे क्र.७३/२ पी आणि नवीन	
				सर्व्हे क .४७७/६, प्लॉट क्र.६, गाव नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड.	
न	۷	श्री. दशस्थ राठोड	१०.०५.२०२२	पलॅट क्र.०३, तळमजला, नरेंद्र अपार्टमेंट, प्लॉट क्र.२६, गट क्र.२३३/१,	8.00
Π			रु.५,४४,८९१/-	जुना सर्व्हे क्र.६७/२, गाव सालवड, शिवाजी नगर, बोईसर पश्चिम,	
fl				पालघर-४०१५०४.	

<u>।।लमने</u>च्या तपासणीची तारीख आणि वेळ: ३१/०८/२०२३ दुपारी ०२:०० वाजता. लिलावाची तारीख आणि वेळ: ०८/०९/२०२३ मोबाईल ७७१९०८५३३३ ईमेल आयडी shrutika.d@vhfl.in

अटी आणि शर्ती

लिलाव जसे आहे ते जसे आहे आणि जे आहे तसे यावर आयोजित केले जात आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीनुसार, कोणत्याही मालमत्तेवर कोणतेही ज्ञात भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली साद करण्यापूर्वी, लिलावात ठेवलेल्या मालमत्तेचे भार, मालमत्तेचे शीर्पक आणि मालमत्तेवर परिणाम करणारे दावे/हक्क/देयके याबाबत त्यांची स्वतःची स्वतंत्र चौकर्श करावी. अधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदार कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्या/अधिकार/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

बोली सबमिट करण्यापूर्वी मालमत्ता आणि वैशिष्ट्रयांची तपासणी करणे आणि त्यांचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल. लिलावासाठी ठेवलेल मालमत्तेची तपासणी करण्यास इच्छुक बोलीदारांना मालमत्तेच्या विरुद्ध येथे वरील तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार तारखांवर आणि वेळी परवानगी दिली जाईल. बोली सबमिट करण्यासाठी पत्ता आणि संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहे: सरफायसी कायदा आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनसार, अधिका अधिकारयाने योग्य वाटल्याप्रमाणे. योग्य त्या सुधारणांसह, जर काही असेल तर त्या अंतर्गत प्रदान केलेल्या स्वरूपामध्ये विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्वी

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राखीव किमतींमधील कोणतेही विचलन मंजूर करण्यासाठी देखील अधिकृत आहेत. यशस्वी बोलीदाराची बयाणा रक्कम ठेव (इरठे) अंश विक्रीसाठी राखून ठेवली जाईल. अयशस्वी बोलीदारांचा विचार आणि ईएमडी परत केला जाईल. अर्नेस्ट मनी डिपॉझिटवर कोणतेही व्याज असणार नाही यशस्वी बोली लावणाऱ्याला अधिकृत अधिकाऱ्याने बोलीची किंमत स्वीकारल्यानंतर लगेचच विक्री किमतीच्या २५% रक्कम जमा करावी लागेल आणि विक्रीच्य १५व्या दिवशी किंवा त्याआधी किंवा लिखित स्वरूपात मान्य केल्याप्रमाणे वाढीव कालावधीत विक्री किमतीची शिल्लक रक्कम जमा करावी लागेल. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या विवेकबुद्धीनुसार. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा न केल्यास संपूर्ण रक्कम जप्त केली जाईल, आधीच जमा केलेली मालमत्ता पुन्हा लिलावात टाकल जाईल आणि चूक करणाऱ्या बोलीदाराचा मालमत्तेवर/रक्कम संदर्भात कोणताही दावा/हक असणार नाही.

वा होम फायनान्स लिमिटेड

इसरा मजला, ठाकुर आर्केड, स्टेशन रोड, विरार (पश्चिम), पालघर-४०९३०३. मोबाईल:+९१ ७०८३७ ०६६५८. ईमेल: shrutika.d@vhfl.in

दिनांक: २९.०८.२०२३ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण : विरार पश्चिम, पालघर

प्राधिकृत अधिकार विवा होम फायनान्स लिमिटेडकरित

बॉम्बे शहर दिवाणी न्यायालर एस.सी.दावा क्र.७९१/२०२३ ोमती बिनादेवी मंडल, प्रौढ, वय वर्षे, व्यवसाय: दासी, त्यांच नत्ता-खोली क्र.९, एच-३-वॉर्ड, दिंडोशी बीएमसी कॉलनी, जनरल र.के.व्ही. मार्ग, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६४.

१. श्री.सिद्धप्पा हनुमंत कांबळे, शंकर तुकाराम माने, प्रीढ, वृद्ध, वय माहित नाही, व्यवसाय: कामगार, त्यांचा पत्ता-फ्लॅट क्र.५०२ए, शांतीदृत एसआरए कोहीसो लिमिटेड, शांती निकेतन एसपीपीएल, मंत्री ार्कच्या मागे, फिल्म सिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई-४००६५. १. अध्यक्ष/सचिव, मे. शांतिदृत एसआरए कोहौसो लिमिटेड, शांती नेकेतन एसपीपीएल, मंत्री पार्कच्या मागे, फिल्मसिटी रोड, गोरेगाव

दिंडोशी येथे बोरिवली विभाग

क्षात घ्या की, माननीय न्यायालय एच.एच.जे.श्रीमती नीलकंठ सृष्टी ांच्या समक्ष फिर्यादीस दि.२३.१०.२०२३ रोजी स.११:०० वा. २.४५वा. न्यायालय कक्ष क्र.४ मध्ये हजर केले जातील, उपरोत्त वाच्या फिर्यादीद्वारे खालील सवलर्तीकरिता अध्यक्षस्थानी आहेत दि.२५.०७.२०१६ रोजीचा सामंजस्य करार वैध आहे आणि वादींवर बंधनकारक आहे असे घोषित केले जाईल. या माननीय न्यायालयाने प्रतिवादी क्र.१ ला विशेषत १.२५.०७.२०१६ रोजीच्या सामंजस्य कराराचे पालन करण्या गरेश रेण्याम आणि फिर्यारीला हाता अमल्याम फर्नेट क ५०२१ गदश दण्यास आणि फियादाला दावा असल्यास फ्लट क्र.५०२ए मारत क्र.३०, शांतिद्त एसआरए कोहौसो लिमिटेड, शांतिनिकेतन समीपीएल, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६५ हे

ब्यात देण्यासाठी सर्व आवश्यक कृती करण्याचे निर्देश देण्यात आनंत

गोबदला घेण्यास आणि दावा असलेल्या फ्लॅट क.५०२ए. इमार क्र.३०, शांतिदूत एसआरए कोहौसो लिमिटेड, शांतिनिकेत-रसपीपीएल, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६५ य दर्भात फिर्यादीसोबत विक्री किंवा विक्री करारनामा करण्याचे निर्देश यास आनंद होत आहे आणि हमी उपनिबंधक यांच्या कार्यालयात

 प्रतिवादी क्र.१ अयशस्वी झाल्यास वादीला उर्वरित रक्क वायालयात जमा करण्याचे निर्देश दिले जातील किंवा परवानगी द्यार्व आणि प्रतिवादी आणि फिर्यादीला दावा फ्लॅट क्र.५०२ए, इमारत क्र.३०, शांतिदूत एसआरए कोहौसो लिमिटेड, शांतिनिकेतन सपीपीएल, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६ . रंदर्भात विकी किंवा विकी करारनामा सन्माननीय न च्या वतीने आयुक्त/निबंधक कारवाईद्वारे अंमलात आणला जाईल ई. प्रतिवादी क्र.१, त्यांचे, प्रतिनिधी, नोकर, मित्र आणि नातेवाई आणि त्यांच्यामार्फत दावा करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तींना फ्लॅंट आणि त्याच्यामाकत दावा करणाऱ्या इतर काणत्याहा व्यक्तामा पत्त क्र.५०२ए, इमारत क्र.३०, शांतिवृत एसआरए कोहौसो लिमिटेड शांतिनिकेतन एसपीपीएल, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई ०००६५ च्या संदर्भात ततीय पक्षाचा हक्क, शीर्षक, स्वारस्य निर्मा

रण्यापासून कायमचे प्रतिबंधित केले जावे. . प्रतिवादी क्र.२ ला दावा फ्लॅट हस्तांतरित करण्यापासून कायग व्यतिबंधित केले जावे, तृतीय पक्षाच्या नावावर भाग प्रमाणपत्र, दाव फ्लॅट बेअपिंग फ्लॅट के.५२ग, इमारत क्र.३०, शांतिवृत एसआर कोहीसो लिमिटेड, शांतिनिकेतन एसपीपीएल, फिल्मसिटी रोड, गोरेगा पूर्व, मुंबई - ४०००६५ हा दावा डिक्की होईपर्यंत. प्रतिवादी, त्यांचे प्रतिनिधी, नोकर, मित्र आणि नातेवाईक आ

. त्रातिपादी, (आच त्रातानवा, नामक, 1मन आणि नातवाइक आणि ग्रांच्यामार्फत दावा करणाऱ्या कोणत्याही इतर व्यक्तींना तात्पुरते तृतीर क्षाचे हित किंवा दावाच्या दाव्याची सुनावणी आणि अंतिम निपटार ालंबित असे पर्यंत त्यांना दावा असलेल्या फ्लॅट क ५०२ए. हमार त्ताचा जसराच्या कार्याचा जसरात्वा सार्व क्रा.२०२६, इनार्त इ.३०, शांतिदूत एसआरए कोहौसो लिमिटेड, शांतिनिकेतन समीपीएल, फिल्मसिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६५ व ताबा करण्यापासून दर ठेवता येईल. जाहिरात अंतरिम आणि अंतरिम आराम प्रार्थना (ई) आणि (ग

. या माननीय न्यायालयास योग्य वाटेल त्याप्रमाणे नकसाः

गईसाठी खटल्याची किंमत आणि डिकी. मरपाइसाठा खटल्याचा किमत आला ाडक्रा. ज. वादी पर्यायाने या माननीय न्यायालयाला प्रतिवादी क्र. १ इ.७,१०,०००/- जे प्रतिवादी क्र.१ कडून फिर्यादीकडून प्राप्त झाले होते, जुलै, २०१६ पासून दाव्याच्या डिक्रीपर्यंत २४% व्याजार मोबदला रक्कम परत करण्याकरिता. आज दिनांकित ०३ ऑगस्ट २०२३ रोजी निबंधकाकरि

दिनांकि ऑगस्ट २०२३ रोजी हमणेस लीगलटेव १/२४/बी. आकाशगंगा कोहौसो लि. प्लॉट क्र.६, एनएनपी, फिल्म सिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६५

जाहीर सूचना

20

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री, कांतिलाल नानजी सत्रा खोली क्र.सी-३, चारकोप(१) कमल कंज को ऑप.हौ. सोसायटी लि., प्लॉट क्र.५२९, ऑरएससी ३, सेक्टर-५, चारकोप, कांदिवली (पश्चिम मुंबई-४०००६७ या जागेचे त्यांची पत्नी श्रीमत . विरबेन कांतिलाल सत्रा यांच्यासह संयुक्त मालव आहेत आणि सदर खोलीबाबत भागप्रमाणपत्र क.० (अनुक्रमांक ११ ते १५) चे धारक आहेत. माझ्य मिंहालांची पत्नी श्रीमती जवेरबेन कांतिलाल सत्र यांचे ११.०६.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्य श्चात त्यांचे ६ कायदेशीर वारसदार अर्थात (१ थ्री. कांतिलाल नानजी सत्रा (पती) अर्थात मा अशील, (२) निता बी. सावला (विवाहीत मूलगी) (३) श्रीमती पळ्ळवी राजेश संगोई (विवाहीत मलगी) (४) श्रीमती भाविनी सचिन सोनार (विवाही पुलगी), (५) श्रीमती कुंजल तरेन सावला (विवाहीत लगी) आणि (६) श्री. महेश कांतिलाल सः मुलगा) हे आहेत ज्याअर्थी माझ्या अशिलांनी लेल्या माहिती व सूचनेनुसार उपरोक्त कायदेशी वारसदार अर्थात (२) (६) यांनी सदर खोलीबाबत त्यांचे शेअर्स, अधिकार, हक्क, दावा व हित मुत्त माझे अशिलाच्या नावे करण्याचे निश्चित के

जर कोणा व्यक्तीस मयताच्या कायदेशी गरसदारांव्यतिरिक्त सदर खोलीबाबत तसेच उपरो स्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा बारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालर्क हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक, जमी किंव अन्य इतर प्रकारे दावा. आक्षेप. अधिकार. हक्क . हेवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप सद सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** लेखी स्वरुपात , इंडें ह्वा क्रिक्ट किन्नु व उद्देशाकरिता त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल सही / -

आदित्य बी. साबळे, वकील उच्च न्यायाल कार्यालयः ५७ए, अजंता स्क्वेअर, मार्केट लेन बोरिवली कोर्टाच्या पुढे, बोरिवली (प.),

मुंबई-४०००९२. देनांक: २९.०८.२०२३

जाहीर सूचना

जिल्हा पालघर व वसई महानगर हरीतील सं कमांक २३८ हिस्सा नं १ आकार १७.७०.०

सदर मिळकतीचे मालक / विकासक **श्रीमर्त** प्रणिता पंकज ठाकर यांनी वर नमद केलेल मिळकतीवर **विकास हस्तांतर हक्क (TDR** मिळवण्यासाठी वसई विरार महानगर पालिके कर अर्ज केलेला आहे, तरी सदर मिळकतीवर कोणाई इसमाची हरकत वा आक्षेप, दुरुस्ती असल्यास तं त्यांनी सदर नोटीस वत्तपत्रात जाहीर झाल्या पास १५ (पंधरा) दिवसाच्या आत सदर इसमाने इसमांनी **वकील प्रफुल्ल मोहन गायकवाड, र्ब** ११, किशोर कुंज बिल्डिंग नं १, विवा कॉलेज जवळ, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्ह पालघर पिन कोड ४०१३०३ या पत्या तर सर्व त कागदोपत्री परव्यांसह हरकत पाठवावी, अन्यथ सदर मिळकतीवर वरीलप्रमाणे कोणाचाही कोणत्याही प्रकारे कायदेशीर हक्क नाही अ समजून उपरोक्त इसमाने सदर मिळकती बाबत मालकी हक्क निर्विवाद असल्याचे प्रमाण पत्र दिले जाईल यांची कृपया संबंधितानी नोंद घ्यावी.

श्री. प्रफुल्ल मोहन गायकवार दिनांक: २९/०८/२०२३ वकील उच्च न्यायालय, मुंबई बी.कॉम, एल.एल.बी, एल.एल.एम

PUBLIC NOTICE concerned are hereby informed that Our Client larwinder Kaur Rajput, 2) Simran Kaur Rajput 3) Kawalieet Kaur Raiput, 4) Mr. Ranjit Sing Rajput, 5) Rajwant Kaur Surendra Singh Rajpu aving address at Room/Shop No.3. Pancha ukhnandan Yadav Chawl, Tunga, S.V. Road Powai, Mumbai-400072, herein after called the sai oom, which is standing in the name of Surendra Singh Raiput who is husband of no.1 and father o he other above named no.2 to 5, who met with a accident on 09/11/2020 and since then his menta status is not fit due to brain haemorrhage and also ne is a habitual alcohol drinker. Based on thi situation, there is an apprehension that he will se he above said room/shop in influence of others. nerefore, everyone is hereby informed that i ransaction is done in respect of the above said oom/Shop with Surendra Singh Rajput, otherwis all the responsibility would be upon that person, an amily members shall not be responsible for that ansaction and execution of the documents, if an objection in respect of the claim in above said Room/Shop from the publication notice to give in the riting, in the office of my advocate Sanjay Kuma Mishra, office at Shop No.22, Om Vinayak Darsha CHS., Near Mayura Bar and Restaurant, Achol-Road, Sunshine, Nallasopara (E), Palghar-401209 within a period of 15 days (both days inclusive) C Publication hereof falling which the claim of suc person will deemed to have been waived and / o SANJAY K. MISHRA

ate: 29/08/2023 ADVOCATE HIGH COUR

रोज वाचा

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गिरीप रामचंद्र जैन, प्रौढ, भारतीय नागरिक, पत्ता: १६०५, दर्शन हाईटस्, बाळासाहेब मधुरकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ (यापुढे खरेदीदार) यांनी श्री. पारसमल देविचंद जैन प्रौढ, भारतीय नागरिक यांच्यासह ३रा मजला खोली क्र.१८, संघवी सदन, ५२६/५२८, जेएसएस रोड, चिरा बाझार, काळबादेवी, मुंबई-४००००२ (विकेता) यांच्यासह सदर निवासी फ्लॅट (यापर सदर मालमत्ता) जे विक्रेत्याचे मालकीचे वहिवाटीचे असलेले फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला मधुबन इमारत, मुथालिया रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., जमीन क्र.२/१२६, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई-४०००३३ यांच्यासह उपरोक्त जागा खरेदी करण्याकरिता व्यवहार करीत आहेत आणि सदर व्यवहार अंतिम स्तरापर्यंत पोहोचला आहे.

वरील बाब लक्षात घेता खरेदीदारांनी सर्वसामान जनतेस सूचना दिली आहे आणि विक्रेत्यांच्या पुर्वग्रह हितासह सदर मालमत्तेतील कोणतेही अधिकार हक्क, हित असल्यास मागविले आहेत आणि ज्य कोणी यापुर्वीच दावा, खटला, विवाद, विभागणी, याचिका, अपिल किंवा अन्य इतर प्रक्रिये केल्या असतील किंवा सदर मालमत्तेच्या प्रकरणात कोणताही हुकूमनामा, प्रदानता किंवा अन्य इतर आदेश प्राप्त केले असल्यास किंवा वरीलबाबत प्रक्रियेसंदर्भात कोणासही दावा सादर करावयाच असल्यास त्यांनी त्यांचे सर्व आक्षेप व दावा लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पराव्यायांसा खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा खरेदीदारादारे असे समजले जाईल की. सदर मालमत्तेवरील कोणताही प्रतिकुल दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत आणि खरेदीदाराकडून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल. सही /

गिरीश रामचंद्र जैन दिनांक: २९.०८.२०२३ वकील उच्च न्यायालय पत्ता: १६०५, दर्शन हाईटस, बाळासाहेब मधुकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.

सूचना

बांद्रा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि (रजि.क्र. बीओएम/आरएसआर/८२४ १९७७) द्र.:७७३८३९६९११.

१०५-सी, पित्रृछाया, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. अजेंडानुसार बीसीसीएस लिमिटेडची सन २०२२-२०२३ करिता विषयावर विमर्ष करण्याकरिता झूमवर मंगळवार, दि.१२.०९.२०२३ रोजी व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम होणा आहे. संपर्क क्रमांक/ई-मेलवर लिंक पाठविर्ल जाईल

ठिकाण: मुंबई दिनांक: २८.०८.२०२३

जाहीर सूचना

माझे अशील श्री. पुत्रुलाल धुखांती गुप्ता यांच्या वती येथे सूचना देण्यात येत आहे की, ते दुकान क्र.०४ ओम शिवम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. म्हण् ज्ञात इमारत, १६९/४, नवघर रोड, भाईंदर पूर्व, जि ठाणे-४०११०५ येथील जागेचे मालक आहेत. माझे उपरोक्त सदर अशिलांनी कळविले आहे की. ग शर्मिला कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा.लि., भारतीय कंपनी कायद्यातर्गत स्थापन कंपनी यांचे कार्यालय-केवल महल १४/बी(भाग), तळमजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई १०००२०, एक भाग आणि श्रीमती मिरादेवी अग्रवाल, अन्य भाग यांच्या दरम्यान झालेला दिनांव)५.११.१९९० रोजीचा प्रथम करारनामा कोणतेह प्राधिकरणासह अर्थात संयक्त उपनिबंधक ठाणे येथे नों केलेला नव्हता तसेच ओम शिवम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.द्वारे वितरीत रु.५०/ - प्रत्येकीचे अनुक्रमांव ३०६ ते ३१० धारक भागप्रमाणपत्र क्र.६४ हरवले आ आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

म्हणुन आम्ही बाद्वारे सदर दुकान क्र.०४ आणि/किंव शेअर्स किंवा भागावर वहिवाट, वापर अधिकार वारसाहक, तारण, हस्तांतर, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा परवाना, मालकी हक, अधिभार, न्यास, परिरक्ष कायदेशीर हक, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा आमचे विकलांचे कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्येथा असे दाव चाग केले आहेत असे समजले जाईल.

सही/-च्या वतीने व करिता श्री. पुत्रुलाल दुखांती गुप्ता ..०८.२०२३ जितेंद्र आर. शुक्ला दिनांक: २९.०८.२०२३ (वसील उन्न न्यार

दुकान क्र.३, नर्मदा छाया कोहौसोलि., जी-१ पाकिटवालाजवळ, न्हाऊ जिमजवळ, कॅबिन रोड, भाईंद (पुर्व), ठाणे-४०११०५

PUBLICNOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that my clients(1) MS. NAYANA SURESH WAIRAGADE, (2) MS. TANAYA SAMIR DEOTALE and (3) MR. TANMAY SAMIR DEOTALE, are the only heirs and legal representatives of the deceased Late Shri Samir Shankarrao Deotale. During the lifetime of the said deceased Late Shri Šamir Shankarrao Deotale, he had purchased Unit No. 1807 on the 18th Floor of Tower 9 wing admeasuring 28.93" + 8.85" sq. mtrs. (Carpet area) in Building No. 9, known as "Sunteck - Onc

Vorld - 5" constructed on land bearing S. No. 30 H No. 1 - 3, S. No. 31, S. No 35 H. No. 1 - 2, S. No. 36 H |No. 2, 3A, 5 & 6 at Village - Tivari, Tal - Vasai,Palghar for the developer known as Sunteck Realty Ltd. All persons having any claim, right, title and interest in respect of said Unit mentioned herein and/or title

deed in respect of said Unit by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge maintenance, inheritance, possession, lease sub-lease, tenancy, Leave and License, Release easement, lien or otherwise of whatsoever nature lare hereby requested to make the same known in writing to the undersigned having their office at Flat No. 6, Kailash Bhuvan No.1 Co-operative Housing Society Limited, M. P. Vaidya Marg, Tilak Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, within 14 days from the date hereof, in writing along with

documentary evidence, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

Mumbai dated 29 day of August 2023

(PRAYAG JOSHI) Advocate PUBLIC NOTICE

absolute owner of Flat No. 27, on 1st Floor, in Wing "C", in the Building No. admeasuring about 484.91 Sq. Fts. Carpet area, in the society known as "Shivnath Co-op. Hsg. Soc. Ltd.", situated at Piramal Nagar, S.V. Road Goregaon (West), Mumbai - 400 104, ("The Said Flat"). The said Mrs Subhadra R. Menon was also holding in her name Share Certificate No. 31 having 5 (Five) fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive No from 151 to 155 (both inclusive). ("The Said Shares").

t is to further inform that Mrs. Subhadra R. Menon expired on 11/11/1991 at Kerala and her Husband Mr. Naduviledath Kunjikavu Ramankutty Menor (alias) N. K. R. Menon expired intestate on 09/04/2011 at Kerela leaving behind their Two Sons being Mr. Rajiv Ramankutty Menon and Mr. Sanjee Ramankutty Menon as their only legal heirs and representatives. It is to further inform that below mentioned chain of Agreements pertaining to

the said Flat are lost/misplaced and not traceable after due and diligen (i) Original Agreement dated 8th August, 1966 executed between M/s.

Kailash Babulal (Seller) and Mr. Cherukottaramadhom Vythy Hariharar Purchaser) bearing Reg. No. BND/1930 - 1/14/1966. (ii) Original Agreement dated 25th May, 1970 executed between Mr herukottaramadhom Vythy Hariharan (Vendor) and Smt. Subhadra

Kutty R. Menon (Purchaser).

Any Person/Financial Institution/Bank/Govt. Body having any claim to the abovementioned said Flat either by way of Sale, Mortgage, Charge, Lien Exchange, Gift, Trust, Release, Easement or by way of legal heirship ion, administration etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known at the Office of the undersigned in writing with proof thereof within 14 days from the date of publication of this notice

hereof, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned and waived off. Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai – 400 104. Place : Mumbai. Date: 29th August, 2023.

जाहिर नोटीस ॲड. समिर शरद वागराव वि.एस.सी (आय.टी) एल. एल. वी ॲडव्होकेट हायकोर्ट मंबर्ड

सर्व लोकांस या जाहिर नोटिशीब्दारे कळविण्यात येते कि, खालील परिशिष्टात अ मध्ये नमुद केलेली मौजे खेड ता मरबाड़ जि. ठाणे मिळकतीचे मालक श्री. हेमंत सरवाराम भोईर यांनी त्यांच्या हि मालकीची मिळकत विकीस काढलेली आहे सदर मिळकतीचे वर्णन परिशिष्ट अ मध्ये खालील प्रमाणे:— परिशिष्ट अ

नाव	सर्वे क्र.	एकुण क्षेत्र हे.आर.प्र	आकार ०. १६ रू. पै.	
हेमंत सखाराम भोईर	१०४/३	क्षेत्र ०-२१-०० हे.आर.प्र पोटखराव क्षेत्र ०–३४–०० हे.आर.प्र एकुण क्षेत्र ०-५५-०० हे.आर.प्र		
हेमंत सखाराम भोईर	१०७	क्षेत्र ०-१९-०० हे.आर.प्र पोटखराव क्षेत्र ०–०६–०० हे.आर.प्र एकुण क्षेत्र ०-२५-०० हे.आर.प्र	०. ०८ रू. पै.	
हेमंत सखाराम भोईर	१४/२	क्षेत्र ०-७२-०० हे.आर.प्र पोटखराव क्षेत्र ०–४२–०० हे.आर.प्र एकुण क्षेत्र १-१४-०० हे.आर.प्र	०. ३१ रू. पै.	
हेमंत सखाराम भोईर	७०/१/२	क्षेत्र ०-८०-०० हे.आर.प्र पोटखराव क्षेत्र ०-१४-०० हे.आर.प्र एकुण क्षेत्र ०-९४-०० हे.आर.प्र	०. ४८ रू. पै.	
हेमंत सखाराम भोईर	७१/१	क्षेत्र ०-०३-०० हे.आर.प्र पोटखराब क्षेत्र ०-०१-०० हे.आर.प्र एकुण क्षेत्र ०-०४-०० हे.आर.प्र	०. ०५ रू. पै.	
हेमंत सखाराम भोईर	७१/१	क्षेत्र ०-८०-०० हे.आर.प्र पोटखराव क्षेत्र ०–०६–०० हे.आर.प्र एकुण क्षेत्र ०-८६-०० हे.आर.प्र	०. ६२ रू. पै.	

आमचे अशिल यांनी वरील परिशिष्ट अ मधील मिळकत खरेदि करण्याचा मानस आहे. तरी सदर मिळकत वोजा विरहीत व टायटळ चोख असल्याबाबत जिमन मिळकतीचे मालकांनी हवाला दिलेला आहे. तरी सदर मिळकतीसंबंधी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस, फरोक्त, पोटगी. वहिवाट. दावा. करार.बोजा. वारसा. आदि किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क हितसंबंध असल्यास अशा त्र्यक्तींनी संस्थांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन दिवसांचे आत खालील पत्यावर आपल्याकडील हक्क दर्शविणाऱ्या कागदपत्रासह लेखी हरकत घ्यावी व त्याप्रमाणे न केल्यास सदर मिळकतीवर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क हितसंबंध नाहीत, अगर असल्यास ते सोडुन दिले आहेत असे गृहित धरून आमचे अशिल खरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील व व्यवहार पुर्ण झाल्यानंतर कोणत्याही हरकर्तीचा विचार केला जाणार नाही,

खरेदीदारांचे वकील

(ॲड. समिर शरद बागराव)

याची नोंद घ्यावी. पत्ताः- एस. बी असोसीएट्स, दिनेश वाईन शॉपच्या मागे. मही/-पंचायत समिती समोर, जुना आगा रोड शहापुर,

ता.शहापर, जि.ठाणे भ्रमणध्वनी. ९६०४५९४५५

ठिकाण: मुंबई

जाहीर नोटीस जाहीर नोटीस माझे अशिल श्री. नरेंद्र भिसाजी जाघव, माझे अशिल **श्री. नितीन बाबुराव झगडे,** यां दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे मालक कै. श्री म्हाडामार्फत श्री. जगदीश पांडरंग बोबडे यांना बाबुराव शंकरराव झगडे यांचे दिनांव १८.०६.२०१३ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच वितरण झालेले मूळ अलॉटमैंट लेटर, म्हाडा पत्नी सौ. निता बाबुराव झगडे यांचे दिनांक **पासबुक आणि हफ्ते भरलेल्या पावत्या** हे माझ्या २१.०६.१९९४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा जेष्ठ मुलगा श्री. निर्तान बाबुराव झगडे आणि

क्र. ७४६९७/ २०२३. तरी सदर मूळ कागदपत्र कोणाल

मिळकतीचा तपशिल सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ३३६, सेक्टर ३, रोड आरएससी-३६, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप, गांवः कांदिवली, तालुका

बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा. दिनांकः २९/०८/२०२३

दिनांक: २९/०८/२०२३

आरएससी

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LTD CIN: L74140MH1986PLC039547 No: 3, Ground Floor, Building No: 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar, Andheri East Mumbai Mumbai City MH 400059. Phone: 0484- 6735544 Email: cs@suprapacific.com | Website: www.suprapacific.com

POSTAL BALLOT NOTICE Notice is hereby given that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules 2014, the General Circular No. 20/2021 dated 08.12.2021 which is sequel to their earlier Circular dated 23.06.2021 read with Circulars dated 31.12.2020, 28.09.2020,15.06.2020, 13.04.2020, 08.04.2020, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), and relevant provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015, and other applicable provisions of the Act, rules, circulars, and notifications issued thereunder, from time to time, that the following agenda are proposed for consideration by the Members of the Company for approval by means of Postal Ballot by

voting through electronic means ("remote e-voting") SI. Agenda Item:

1 ISSUE CREATE AND ALLOT 77,32,500 EQUITY SHARES TO PROMOTER AND PUBLIC (NON-PROMOTER) ON PREFERENTIAL BASIS.

The Company has on 28th August, 2023 completed the dispatch of Postal Ballot Notice by electronic means to those members whose email ids are registered in the record of depositories for seeking their consent by way of Special Resolution for matters set out in the Postal Ballot Notice. Members whose names appear in the Register of Members as on Cutoff date are entitled to vote on the Resolutions set forth in the Postal Ballot Notice. The voting rights shall be in proportion to the paid-up equity shares held by them as on Cut-off date. A person who is not a member as on cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Board of Directors has appointed Mr. Vivek Kurnar, Practicing Company Secretary as the Scrutinizer for conducting the postal ballot in a fair and

transparent manner In compliance with the MCA circulars, the company has provided only the remote e-voting facility to the members to enable them to cast their votes electronically. The communication of assent or dissent of the members would take place only through remote e-voting system The company has engaged the services of CDSL for facilitating remote e-voting to enable the members to cast their votes electronically. The Voting rights of the members shall be reckoned on the cut-off date i.e. 18.08.2023. E-voting facility will be available at the website, www.evotingindia.com. Voting process through postal ballot as well as e-voting shall commence on 29th August, 2023 at 9:00 a.m. and shall end on 27th September 2023 at 5:00 p.m. The remote e-voting facility will be disabled for voting by CDSL upon expiry of the aforesaid voting period. The result of Postal Ballot will be announced by the Chairman or a person authorized by him on or before **29th September, 2023** at the Registered Office of the Company. The result will also be uploaded on the website of the company and will also be

In case you have any queries or issues regarding e-voting, or any member as on cutoff date

nas not received the postal ballot notice you may write to cs@suprapacific.com For Supra Pacific Financial Services Ltd

Date: 28.08.2023

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ नोंदणीकत कार्यालय: ७०७. रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

र्ड-मेल:info@authum.com. वेवसाईट:www.authum.com, दुर.क्र.:०२२-६७४७२११७ ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (कंपनी) सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.४.००वा (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेश ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधार क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.१०२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवा व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत ४१व्या एजीएमच्या सूचनेत

त्वरीत त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावेत: वास्तविक स्वरुपात भागधारणा: स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रामध्ये फोलिओ क्र., ई-मेल, मोबाईल क्र, पॅन (स्वसाक्षांकीत प्रत) असे तपशील कंपनीचे आरटीए महेश्वरी डाटामॅटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांना mdpldc@vahoo.com वर पाठवावे किंवा कंपनीचे भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात महेश्वरी डाटामॅटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांना ५वा मजला, २३, आर.एन. मुखर्जी रोड, एस्प्लेनेड, लाल बाझार, कोलकाता, पश्चिम बंगाल-७०००१ येथे पाठवावेत.

सदस्यांनी डीपीआयडी व क्लायंटआयडी (१६ अंकी डीपीआयडी+क्लायंटआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर प्रत किंवा एकत्रित लेखा अहवाल, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि निवास पुरावापैकी एक दस्तावेज (जसे वाहन परवाना, बँक अहवाल, मतदानपत्र, पारपत्र, आधारकार्ड इत्यादी) असे तपशील कंपनीचे आरटीए महेश्वरी डाटामॅटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांना mdpldc@yahoo.com वर सादर करून वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या ४१व्या एजीएम सचना प्राप्त करण्यासाठी तात्परते ई-मेल नोंद करावेत.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट

ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंग (ई-वोटिंग) ने मतदानाची सुविधा

कंपनीने दिली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची प्रक्रिया डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात

डिमॅट स्वरुपात भागधारणा: डिमॅट खात्यात ई-मेल ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावा. यापुढे

भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद्र नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सचनेत नमुद्र केले आहे.

पस्तक बंद करणे: येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०९३ च्या कलम ९९ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

सेबी परिपत्रक व एमसीए परित्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता सदर सूचना वितर करण्यात आली आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

सही/-हितेश वोरा दिनांक: २८.०८.२०२३

कामगारांच्या रक्त आणि घामाने यशरवी होऊ देणार नाहीत.

रोजीच्या विक्री करारनामाद्वारे धारक होते.

रूम नं. क-३३, चारकोप (१) गिरीराज सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ५१७, सेक्टर ५, रोड च्छा आहे. - ४९, चारकोप, कांदिवली

नाईल

जाहीर सूचना तमाम जनतेला या द्वारे सूचित करण्यात येते की माझे अशिल, श्रीमती संगिता सदाशिव उर्फ सागर हलुभावी यांनी अंजनी कॉप्लेक्स गृह सुह

प्राल्यापासून् १५ दिवसांत योग्य त्या भन्यथा कोणाचाही दावा नाही किंवा दाव डिण्यात आलेला आहे असे समजण्यात येई भाणि त्यानंतर कठल्याही प्रकारचा दाव स्वीकत करण्यात येणार नाही त्या नंतर सद

आणि संदर संदिनका क्र. ए / २०३ माई अशिलांच्या नावे हस्तांतर करतील. सागर विष्णू रोकडे, पत्ताः शॉॅंप नं ११, समयक सोसायटी, पांचाळ

संस्था माझे अशिलाला सभासद करून घेतीत

कामगारांच्या मागण्या शेवटपर्यंत

नेल्यानंतरच श्वास घेईल.

Notice is hereby given that Share Certificate No.120 bearing distinctive

Date: 29/08/2023

Place: Goregaon (Mumbai)

गोटीस याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा

एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) ज्या

भागधारकांना ई-वोटिंगची सविधा दिलेली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सविधा देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता

ठिकाण: मुंबई

विवा हाम फायनान्स लामटड

सेक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सुरक्षा व्या अंमलबजावणी) नियम. २००२ च्या नियम ८(६) नुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना.

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (कंपनी) च्या	अ.	कर्जदार/जामिनदाराचे	कलम १३(२) अन्वये सूचना	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मूल्य
सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.४.००वा.	क्र.	नाव	वितरण तारीख/कलम १३(२)		(रु. लाख)
(भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन			सूचना वितरण तारखेला		
ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण			थकवाकी		
परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक	8	श्री. मुकेश डी. सिंग	३०.०९.२०१८	फ्लॅट क्र.५, १ला मजला, क्षेत्रफळ २६८ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), नरेंद्र	8.00
क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.१०२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२		श्रीमती संध्या सुरेश	रु.६,६०,३७२/−	अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, गाव सालवड, शिवाजी नगर, भोईसर पश्चिम,	
आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/		शिंदे		ता. व जि. पालघर-४०१५०४.	
सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/	3	श्री. राजेंद्र एम. जैन व	१३.१०.२०१८	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ ३८८.२५ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र)	१३.00
सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय		श्रीमती रशिला जैन	₹.२०,१०,०८७/ -	(३६.०८ चौ.मी.), इमारत क्र.८, विंग-डी, सत्गुरू म्हणून ज्ञात टाईप	
व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत ४१व्या एजीएमच्या सूचनेत				ए१, अमृत रेसिडेन्सी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, गाव सारावली, भोईसर	
नम्द व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे				पश्चिम, ता. व जि. पालघर-४०१५०१.	
एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह ४१व्या एजीएम	ş	श्री. प्रविण कानजी	₹0.0१.२0२१	फ्लॅट क्र.७०६, ७वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ ६२३ चौ.फु. (बिल्टअप	११.00
घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/आरटीएकडे नोंद आहेत त्यांना विहित		वैद व श्रीमती रमिला	रु.१९,१५,९७७/-	क्षेत्र), स्वयंभु श्री सिद्धीविनायक रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, मुळगाव	
वेळेत ई-मेलने पाठविले जाईल. सदर ४१वी एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता		प्रविण वैद		बुद्रुक, सॅम्युअल्स मॉलजवळ, खोपोली, तालुका खालापूर, जि. रायगड-	
वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.authum.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या				४१०२०४.	
www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.	γ	श्री. प्रविण कानजी	३०.०१.२०२१	फ्लॅट क्र.७०७, ७वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ ६२३ चौ.फु. (बिल्टअप	११.00
		वैद व श्रीमती रमिला	रु.१८,९६,०७५/-	क्षेत्र), स्वयंभु श्री सिद्धीविनायक रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, मुळगाव	
व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागः		प्रविण वैद		बुद्रुक, सॅम्युअल्स मॉलजवळ, खोपोली, तालुका खालापूर, जि. रायगड-	
भागधारकांना एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता	_			¥\$0₹0¥.	
येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित भागधारकांची	4	श्री. बाजीर सिंग व	0८.0६.२०२२	पलॅट क्र.२०२, २रा मजला, बी गि, इमारत क्र.५, टाईप बी, ईएसजी	१५.00
गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.		श्री. कुंदल सिंग	रु.१५,७८,५७४/-	संकुल, गाव अंखर, पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ, म्हसकळ फाटा, कल्याण	
निर्धारित वेळेपुर्वी किमान १५ मिनिटे सभेत सहभागी होण्याची सुविधा खुली असेल आणि निर्धारित				गोवेळी रोड, टिटवाळा पुर्व, तालुका कल्याण, ठाणे-४२१६०५.	
वेळेनंतर १५ मिनिटांच्या समाप्तीपर्यंत बंद केली जाणार नाही.	ξ	श्री. विकास कुमार	0६.0२.२0२३	फ्लॅट क्र.ए/१०३, १ला मजूला, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, भालचंद्र नगर,	२२.००
एजीएम सुचना व वार्षिक अहवालाच्या प्रती एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या आवश्यकतेनुसार		मोंडल व श्रीमती पुजा	रु.२१,५२,३८२/−	आर के हॉटेल, विरार पुर्व, जिल्हा पालघर-४०१३०५.	
खारीज करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद किंवा अद्यायावत नाहीत त्यांनी ४१व्या		विकास मोंडल			
एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती प्राप्त करण्यासाठी	b	श्री. प्रविण भोईर व	०८.०७.२०२१	पलॅट क्र.२०२, २रा मजला, क्षेत्रफळ ५८८ चौ.फु., श्री गणेश कृपा	१४.00
त्वरीत त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावेत:		श्रीमती अश्लेशा भोईर	रु.१७,८२,७७६/-	अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन जुना सर्व्हे क्र.७३/२ पी आणि नवीन	
वास्तविक स्वरुपात भागधारणाः स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रामध्ये फोलिओ क्र., ई-मेल, मोबाईल	_			सर्व्हें क्र.४७७/६, प्लॉट क्र.६, गाव नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड.	
[जास्ताजक स्वरुपात मागवारणाः स्वावारा करारचा विनता पत्रामध्य फीलिओ क्र., इ–मल, माबाइल [1	श्री ट्याश महोट	90.00.2022	प्रलंद क ०२ तल्याचला चोंट अपार्टमेंट प्रलॉट क २६ गर क २२२/१	V 00

बोलीदाराच्या नावावर जारी केले जाईल

र्डमेलः shrutika.d@vhfl.ir